

▀ Date: 25/01/2025

▀ To,
BSE Limited
Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street - Fort,
Mumbai — 400001.

PHOTOQUIP INDIA LTD.

A-13, Royal Industrial Estate,
Naigaon Cross Road, Wadala (West),
Mumbai 400031 Maharashtra, India
T: +91 22 24110110 / +91 8879114412
www.photoquip.com

CIN No. L74940MH1992PLC067864

PHOTOQUIP®

Dear Sir / Madam,

Ref: BSE Scrip Code 526588

Subject: Publication of Unaudited Financial Results

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Newspaper Advertisements of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December 2024 published in Newspapers viz. — Business Standard (in English) and Mumbai Mitra (in Marathi) on 25th January 2025.

You are requested to take the same on your records.

For **PHOTOQUIP INDIA LIMITED**

VISHAL KHOPKAR
COMPANY SECRETARY

Nath Bio-Genes (India) Limited

Regd. Off: Nath House, Nath Road, Chh. Sambhajnagar-431010, Maharashtra
CIN: L01110MH1993PLC072842
www.nathbiogenes.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31/12/2024

Sr. No.	Particular	Rs in Lacs					
		Quarter Ended			Nine Months ended		
		31-12-2024 Unaudited	30-09-2024 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-12-2024 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-03-2024 Audited
1	Total Income from Operations	3687.28	3219.26	3173.76	31294.05	28958.69	33262.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	721.15	398.80	488.55	4691.02	4515.37	4712.28
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	379.01	108.59	208.54	3847.62	3733.11	3867.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	265.05	111.33	131.97	3711.88	3600.00	4017.70
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	253.36	100.37	382.51	3676.81	3851.48	4110.47
6	Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	1.33	0.53	2.09	19.35	20.29	21.34
	2. Diluted:	1.33	0.53	2.09	19.35	20.29	21.34

Notes:
1. The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on 23rd January 2025.
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated financial results for the quarter and nine months ended as on 31st December 2024 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended as on 31st December 2024 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.nathbiogenes.com)

On behalf of Board of Directors
Satish Kagiwal
Managing Director

Place: Chhatrapati Sambhajnagar
Date: 23/01/2025

PUBLIC NOTICE

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT, REGISTRAR OF COMPANIES, MAHARASHTRA (MUMBAI)

In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009

AND

In the matter of **AURAPLUS SERVICE LLP** (LLPIN : ABB-8741) having its Registered Office at 4th Floor, 413 Hubtown Viva, Shankarwadi, W.E. Highway, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India, 400060

.....Petitioner

Notice is hereby given to the general public that **AURAPLUS SERVICE LLP** proposes to make a petition to Registrar of Companies, Maharashtra under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver either on **MCA-21 Portal** on (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating his/her interest and grounds of oppositions to the Registrar of Companies, Maharashtra (Mumbai) at 100, Everest, Marine Drive, Mumbai - 400002 within Twenty One (21) days from the date of publications of this notice with a copy to the Petitioner LLP at its Registered Office at the address mentioned below :-

4th Floor, 413 Hubtown Viva, Shankarwadi, W.E. Highway, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India, 400060

For & On Behalf of the Petitioner
AURAPLUS SERVICE LLP
Sd/-
RAJESH CHHAJED
(Designated Partner)
DPIN: 01988115
Date : 25.01.2025 | Place : Mumbai

PUBLIC NOTICE

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT, REGISTRAR OF COMPANIES, MAHARASHTRA (MUMBAI)

In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009

AND

In the matter of **ARTHASYA SERVICES LLP** (LLPIN : ABB-9009) having its Registered Office at 4th Floor, 413 Hubtown Viva, Shankarwadi, W.E. Highway, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India, 400060

.....Petitioner

Notice is hereby given to the general public that **ARTHASYA SERVICES LLP** proposes to make a petition to Registrar of Companies, Maharashtra under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver either on **MCA-21 Portal** on (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating his/her interest and grounds of oppositions to the Registrar of Companies, Maharashtra (Mumbai) at 100, Everest, Marine Drive, Mumbai - 400002 within Twenty One (21) days from the date of publications of this notice with a copy to the Petitioner LLP at its Registered Office at the address mentioned below :-

4th Floor, 413 Hubtown Viva, Shankarwadi, W.E. Highway, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra, India, 400060

For & On Behalf of the Petitioner
ARTHASYA SERVICES LLP
Sd/-
GAURAV SINGHVI
(Designated Partner)
DPIN: 01417696
Date : 25.01.2025 | Place : Mumbai

Bank of India-Furus Branch

Address- A/P Furus, Amshet, Tal.Khed & Dist Ratnagiri, 415710.
E-mail- Furus.Ratnagiri@bankofindia.co.in
Tel: 02356-265511/12.

DEMAND NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 08.01.2025 in compliance of Section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower/Co-Borrower, demanding outstanding amount within 60 days from the issue of said notice, mentioned as per details. However, notice is issued to the borrower/guarantor is returned unresponsive. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower/Co-Borrower.

Name of the Borrower and address	Nature of Facility	Outstanding Dues	Details of Secured Asset
Mr. Anis Ibrahim Khot (Borrower-Mortgagor) & Mr. Ibrahim Abdul Rahiman Khot (Co-Borrower) Address - Ahmed Amir Complex, Room No.105, A/p Mahad Naka, Tal. Khed, Dist. Ratnagiri, 415709.	Home Loan Rs.9,90,000/-	Rs.4,81,254.78/- + UCI from NPA + Other Expenses.	All piece and parcels of land and building, structures erected and installed upon Residential Flat No.201, 2nd Floor, M-TOWN Building, CTS No.3102B, Dakbangla, Tal.Khed, Dist. Ratnagiri. Admeasuring 715 Sq.Ft. Boundaries : East : flat no.202 West : wall of said flat South : Staircase and common Passage North : wall of said flat

Borrower/Co-Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrower/Co-Borrower do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of the notice. The Borrower/Co-Borrower is also prohibited under Section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This Public is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower/Co-Borrower is advised to collect the original notice issued under Section 13(2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Sd/-
Authorised Officer, Bank of India
Date : 25.01.2025

Chembond Chemicals Limited

CIN L24100MH1975PLC018235
Regd. Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710
Email id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024

Sr. No.	Particulars	(Rs. in Lakhs)					
		Quarter Ended			Year Ended		
		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1	Total Income from Operations	12,650.73	12,888.55	11,816.24	36,828.94	35,604.02	47,924.84
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary items)	1,605.06	1,587.21	1,605.27	4,302.99	4,857.24	5,986.47
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,605.06	1,741.95	1,605.27	4,457.73	4,857.24	5,986.47
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,171.67	1,384.84	1,348.74	3,354.52	3,762.43	4,432.08
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	1,164.70	1,377.74	1,336.08	3,333.34	3,756.78	4,403.79
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41	672.41
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)	-	-	-	-	-	35,474.11
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised) Basic and Diluted EPS	8.71	10.31	10.04	24.95	28.03	33.02

NOTES:
1. The above results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 24th January, 2025 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
2. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
3. Key Numbers of Standalone Financial results (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Year Ended		
	31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited
Total Income from Operations (Net)	1,248.13	1,197.59	1,240.31	3,824.43	3,904.81	5,259.57
Profit Before Tax	(68.81)	611.50	123.78	738.89	667.20	883.23
Profit After Tax	(88.42)	556.53	150.26	619.81	627.49	723.81

4. The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website at www.chembondindia.com.

For CHEMBOND CHEMICALS LIMITED
Sd/-
Nirmal V. Shah
Vice-Chairman & Managing Director
DIN: 00083853

Place : Mumbai
Date : 24th January, 2025

PUBLIC NOTICE

On behalf of my client the general public is hereby apprised that my clients 1) MR. AKBAR SHAIKH, 2) MR. ZEESHAN AKBAR SHAIKH & MR. 3) MR. AMIR HASAN SHABBIR AHMED ANSARI have finalized the deal for purchase of plot no. 13, Junction of Paltan Road & Carnac Road, Musafirkhana Road, Mumbai 400 001 bearing CS no. 7A/1504 of Fort Division situated in A Ward admeasuring area 490.81 sq mtr from owners of the property a) MR. ABDUL SAMAD YUSUFBHAI MIAJI, @ ABDUL SAMAD YUSUF AGLORIA (AS PER PAN CARD) b) MR. ABDUL REHIMAN MAHMOOD AGLORIA & c) MR. ABDULLA MEHMOOD AGLORIA through registered CONVEYANCE DEED going to be registered before the Sub-registrar of Mumbai, Maharashtra.

If anybody / third party is having any objection, claim, interest, dispute for the above intended CONVEYANCE DEED on the schedule property, he / she / they may contact the undersigned advocate with the documentary proof substantiating his / her / their objections / claims / details of dispute within 14 days from the date of this publication, failing which my client will proceed to complete the registration of conveyance deed procedure for the purchase of the schedule property enumerating as if there are no third party claims / objections / disputes in respect of the schedule property and thereafter no claims / objections / disputes will be entertained.

That any third party can send their objection or claims if any at the office of the advocate at the address mentioned below in within the prescribed time only.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :
All that piece and parcel of Free Hold Land being Plot No.13, Junction of Paltan Road & Carnac Road, Musafirkhana Road, Mumbai 400 001, having Structure BMC Account No. AX1708190010000 of A Ward No.3367, Street No. 199- 218, Street No.10, bearing Cadastral No.7A/1504 of Fort division situated in 'A' ward, Mumbai admeasuring an area of 490.81 Sq. Meter along with Vacant Structure standing thereon consists of Ground Floor Plus First Floor, The said building is a Ground Plus First floor, the said building was constructed in the Year 1929.

Dated : 25.01.2025
Place : Mumbai

Mr. Bilal A Motorwala
Advocate High Court,
Motorwala & Associates
Law Office Mumbai
Committed to Excellence
Office at: 91, Mohammed Ali Road,
Rangoonwala Building, 2nd Floor,
Office no. 17 / 20, Mumbai - 400 003
Mob no. 9820760527
Email ID: motorwalabilal@gmail.com

Granules India Limited

Regd. Off: 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500081 (TG)
Phone: +91-40-69043500 Fax: +91-40-23115145 CIN: L24110TG1991PLC012471
E-mail: investorrelations@granulesindia.com URL: www.granulesindia.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2024

(Rs in Millions)

Particulars	Quarter Ended	Nine months Ended	Corresponding Quarter ended
	31.12.2024 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited
Total Income from operations	11,376.95	32,841.79	11,555.84
Net Profit before tax (before Exceptional items and/or Extraordinary items)	1,527.91	4,626.14	1,700.95
Net Profit before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	1,527.91	4,626.14	1,700.95
Net Profit after tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	1,176.03	3,494.85	1,256.52
Total Comprehensive Income	1,279.62	3,659.14	1,211.17
Equity share capital (face value of Re. 1/- each)	242.49	242.49	242.37
Earnings Per Share (face value of Re. 1/- each) (in Rs.)			
- Basic	4.85	14.42	5.18
- Diluted	4.85	14.41	5.18

Note:
1. The above is an extract of the detailed format of Quarter and Nine months ended Unaudited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Company's website www.granulesindia.com and also available on the Stock Exchange websites i.e., NSE: www.nseindia.com & BSE: www.bseindia.com. This can be accessed by scanning the QR code provided below.
2. The above unaudited Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee on January 24, 2025 and approved by the Board of Directors at their meeting held on January 24, 2025.
3. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
4. Key numbers of Standalone Financial Results:-

(Rs in Millions)

Particulars	Quarter Ended	Nine months ended	Corresponding Quarter ended
	31.12.2024 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited
Total income from Operations	8,421.96	22,621.37	9,844.85
Net Profit before tax	1,186.01	3,005.34	1,916.12
Net Profit after tax	901.11	2,252.82	1,427.05

Dr. Krishna Prasad Chigurupati
Chairman & Managing Director
DIN: 00021810

Place : Hyderabad
Date : January 24, 2025

OMAX AUTOS LIMITED

Regd. & Corporate Office: Plot no. B-26, Institutional Area, Sector-32, Gurugram, Haryana-122001
CIN: L30103HR1983PLC026142, Website: www.omaxauto.com,
Email: cs@omaxauto.com, Phone: +91-124-4343000, Fax: +91-124-2580016

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

(₹ in lakhs)

Particulars	For the quarter ended			Nine months ended			Year Ended
	December 31, 2024 (Unaudited)	September 30, 2024 (Unaudited)	December 30, 2023 (Unaudited)	December 31, 2024 (Unaudited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	
INCOME:							
I. Revenue from Operations	9,227.57	7,858.21	10,487.61	25,505.97	25,173.52	35,526.27	
II. Other Income	533.86	562.12	392.73	1,863.56	1,233.28	1,768.01	
III. Total Income (I + II)	9,761.43	8,420.33	10,880.34	27,369.53	26,406.80	37,294.28	
IV. EXPENSES:							
Cost of Material Consumed	7,056.70	6,123.83	8,405.39	19,654.44	19,159.80	27,343.36	
Change in inventories of finished good and work-in-progress	(15.44)	(169.52)	(120.06)	(193.34)	(101.32)	(37.67)	
Employee benefits expense	544.04	505.97	627.65	1,610.12	1,669.04	2,349.81	
Finance Cost	491.20	500.82	535.05	1,511.15	1,564.44	2,080.52	
Depreciation & amortisation expense	455.20	503.05	549.61	1,474.41	1,651.69	2,177.47	
Other expenses	867.81	682.56	936.24	2,286.17	2,796.09	3,332.73	
Total Expenses	9,399.51	8,146.71	10,933.88	26,342.95	26,739.74	37,246.22	
V. Profit / (Loss) before exceptional items and tax (I-IV)	361.92	273.62	(53.53)	1,026.58	(332.94)	48.06	
VI. Exceptional items- Gain	-	1,906.71	-	1,906.71	-	2,250.26	
VII. Profit / (Loss) before tax from ordinary activities (V + VI)	361.92	2,180.33	(53.53)	2,933.29	(332.94)	2,298.32	
VIII (1) Current tax	-	68.18	-	68.18	-	-	
(2) Deferred tax Charge / (Credit)	75.24	558.18	(26.85)	759.61	159.38	1,131.97	
(3) Earlier year tax	-	-	-	-	-	0.60	
Total Tax Expense	75.24	626.36	(26.85)	827.79	159.98	1,132.57	
IX. Profit / (Loss) for the period / Year (VII-VIII)	286.68	1,553.97	(26.68)	2,105.49	(492.92)	1,165.75	
X. Other Comprehensive Income (i) Items that will not be reclassified to profit or loss :-							
(a) Actuarial gains/losses of defined benefit plans	-	-	-	-	-	3.26	
(b) Tax impact on above	-	-	-	-	-	(0.82)	
Total Other Comprehensive Income	-	-	-	-	-	2.44	
XI. Total Comprehensive Income for the period / year (IX + X)	286.68	1,553.97	(26.68)	2,105.49	(492.92)	1,168.19	
XII. Earning per share not annualised for the quarter							
(a) Basic (In ₹)	1.34	7.27	(0.12)	9.84	(2.30)	5.45	
(b) Diluted (In ₹)	1.34	7.27	(0.12)	9.84	(2.30)	5.45	
XIII. Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- per share)	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	2,138.82	
XIV. Other Equity						27,619.72	

Notes :-
1. The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held on January 24, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on January 24, 2025.
2. The Company is primarily engaged in manufacturing of Sheet Metal Components for various customers and within geographical area of India and accordingly there are no reportable operating or geographical segments.
3. The financial results for the Quarter & Nine months ended December 31, 2024 are being published in the newspapers as per the format prescribed under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The financial results are available on the Company's website www.omaxauto.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
4. The Statement includes the results for the Quarter & Nine month ended December 31, 2024, which were subjected to limited review by the auditor.
5. The company does not have any associate, joint venture and subsidiary company as on December 31, 2024.
6. The Previous year / period figures have been reclassified / regrouped to conform to the figures of the current period.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
DEVASHISH MEHTA
(Managing Director)
DIN: 07175812

Sd/-
TAVINDER SINGH
(Whole-Time Director)
DIN: 01175243

Place : Gurugram
Dated : January 24, 2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate Nos. 008 for 5 ordinary Share bearing Distinctive Nos. 31 to 35 of Sanjay Co-op Housing Society Ltd., Standing in the name of Avantika K. Mali have been Reported lost and that an application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society 80/301, Dhanukarwadi Dattamandir Road Mumbai - 400067 to whom Objection if any against issuance of such Duplicate share certificate should be made within 15 days from the date of publication of this notice share certificate is not Mortgaged or any loan taken against the flat.

DMI HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

Express Building, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110002
Tel: +91-11-41204444

CORRIGENDUM

"With reference to our sale notice Published on 18.12.2024, the EMD date has been changed from 22.01.2025 to 27.01.2025 for accounts of SURJIT RAGHUNATH CHAUHAN & SITARAM SHANKAR KALGUDE".
Remaining all Terms & Conditions shall be remains same.
Sd/ (Authorised Officer)
DMI Housing Finance Private Limited

PHOTOQUIP (INDIA) LIMITED

CIN : L74940MH1992PLC067864
Regd. Office - A-13, Royal Industrial Estate, Naigaon Cross Road, Wad

